10

Compliance Officer

FINANCIAL EXPRESS


EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2021 (Rs. In Lakhs)

Particulars	Quarter ended 31.12.2021	Quarter ended 30.09.2021	Quarter ended 31.12.2020	Nine Months ended 31.12.2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income	1,183.19	1,280.37	980.69	3,167.37
Net Profit (Before tax, Exceptional items)	38.52	17.46	7.58	0.28
Net Profit (Before tax and after Exceptional items)	38.52	17.46	7.58	0.28
Net Profit for the perod after tax (after exceptional items)	27.69	12.12	6.33	(2.23)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax)	31.47	15.78	6.33	8.86
Paid-up equity share capital (Face value Rs. 10 per share)	556.63	556.63	556.63	556.63
other Equity				
Basic & Diluted Earnings Per Share (EPS)				
not annualised	0.50	0.22	0.11	-0.04

by the Board of Directors of the Company at its meetings held on 14th February, 2022. 2. This unaudited Financial Results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Sec 133 of Companies Act, 2013 and other recognised accounting practises and policies to the extent applicable. 3. Figures for the previous periods have been regrouped and reclassified to confirm to the classification of the current period, wherever necessary 4. There are no exceptional / extraordinary items during the nine months & quarter ended 31st December, 2021. 5. The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges and Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the stock exchanges websites www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.archidplydecor.com

Date: February 14, 2022 Place : Bengaluru



EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2021

		(Rs. in Lakhs)							
SL.	Particulars	QU	ARTER END			THS ENDED	YEAR ENDED		
No.		31.12.21 (Unaudited)	30.09.21 (Unaudited)	31.12.20 (Unaudited)	31.12.21 (Unaudited)	31.12.20 (Unaudited)	31.03.21 (Audited)		
1	Total Revenue from operations (net)	38,884.71	41,922.02	35,838.54	1,08,274.44	79,999.32	1,22,115.62		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	3,201.28	3,619.13	2,616.93	8,360.48	3,025.57	6,812.83		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	3,201.28	3,619.13	2,616.93	8,360.48	2,707.17	6,494.43		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	2,322.30	2,632.74	1,985.23	6,045.00	1,866.53	4,668.96		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,298.17	2,572.18	1,993.69	6,035.73	1,897.48	4,802.60		
6	Equity Share Capital	1,315.98	1,315.98	1,315.98	1,315.98	1,315.98	1,315.98		
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-		-	9	-	55,618.98		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			0.000	was.		202.6		
	1. Basic:	17.65	20.01	15.09	45.94	14.18	35.48		
	2. Diluted:	17.65	20.01	15.09	45.94	14.18	35.48		

SL. No.	Particulars	QUARTER ENDED			NINE MONT	HS ENDED	YEAR ENDED	
		31.12.21 (Unaudited)	30.09.21 (Unaudited)	31.12.20 (Unaudited)	31.12.21 (Unaudited)	31.12.20 (Unaudited)	31.03.21 (Audited)	
1	Total Revenue from operations (net)	38,884.71	41,922.02	35,838.40	1,08,274.44	79,970.01	1,22,092.31	
2	Profit / (Loss) before tax	3,271.23	3,684.36	2,730.13	8,540.61	2,873.48	6,524.02	
3	Net Profit / (Loss) after tax	2,404.02	2,744.98	2,060.16	6,325.70	2,163.00	4,711.96	

The above is an extract of the detailed format of Financial Results of the Quarter and Nine months ended December 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results of the Quarter and Nine months ended December 31, 2021 are available on the website of the Company (www.fiemindustries.com) and website of the Stock Exchanges viz. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). By order of the Board

For FIEM INDUSTRIES LIMITED

Rajesh Sharma Whole-time Director DIN: 08650703



Place: Rai, Sonepat (HR.)

Dated: February 14, 2022

LED

Tel.: +91 11 2592 7919 / 7820 Fax: +91 11 2592 7740 E-mail: investor@fiemindustries.com

Website: www.fiemindustries.com CIN: L36999DL1989PLC034928

SPERO PROPERTIES AND SERVICES PRIVATE LIMITED

Corporate Identity Number (CIN): U74999MH2017PTC302943

Registered Office: One International Center, Tower-1, 10th Floor, Plot No. 612-613, Senapati Bapat Marg, Mumbai - 400013

		113			(Rs.	in thousands)
Г	Particulars	Quarte	r Ended	Nine Mon	ths ended	Year Ended
		31 December 2021	30 September 2021	31 December 2021	31 December 2020	31 March 2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited) (refer note 1)	(Audited)
1.	Total income from operations	14,786.39	13,841.99	41,971.06	40,214.15	53,507.53
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, and exceptional items)	(81.81)	(2,538.69)	(4,728.28)	(6,394.61)	(9,904.51)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(81.81)	(2,538.69)	(4,728.28)	(6,394.61)	(9,904.51)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	(81.81)	(2,538.69)	(4,728.28)	(6,394.61)	(9,904.51)
5.	Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(81.81)	(2,538.69)	(4,728.28)	(6,394.61)	(9,904.51)
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 per Equity Share)	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00
7.	Reserves (excluding revaluation reserve)	(20,544.85)	(20,463.04)	(20,544.85)	(12,306.67)	(15,816.57)
8.	Net Worth*	33,81,605.15	33,81,686.96	33,81,605.15	33,89,843.33	33,86,333.43
9.	Paid up debt capital / outstanding debt	49,48,464.22	47,63,977.67	49,48,464.22	40,00,000.00	40,00,000.00
10.	Debt Equity Ratio**	1,46	1.41	1.46	1.18	1.18
11.	Earnings Per Share (EPS) Earnings per equity share (EPS for the nine month are not annualized, except for the year ended 31 March 2021)			3000		
	- Basic and Diluted (Amount in Rs.)	(0.00)	(0.01)	(0.01)	(0.02)	(0.03)
12.	Debenture Redemption Reserve	NA.	NA.	NA.	NA.	NA
13.	Debt Service Coverage Ratio***	0.10	0.09	0.10	0.11	0.10
14.	Interest Service Coverage Ratio****	0.10	0.09	0.10	0.11	0.10

* Net worth = Equity share capital + Instruments entirely equity in nature + Other equity **Debt equity ratio = Debt/Equity and Equity = Equity share capital + Instruments entirely equity in nature + Other equity

***Debt service coverage ratio = Earning before depreciation, interest and tax/(Interest expense# + Principal repayment (excluding prepayments))

****Interest service coverage ratio = Earning before depreciation, interest and tax/Interest expense#

Interest expense includes interest capitalized

Notes to the Financial Results:

Place : Mumbai

- These financial results of Spero Properties and Services Private Limited ("the Company") for the quarter and nine months period ended 31 December 2021 have been approved by the Board of Directors ('the Board') at its meeting held on 14 February 2022 and reviewed by statutory auditors of the Company. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standards as specified in section 133 of the Companies Act, 2013. Figure for the nine months ended 31 December 2020 have been certified by the management and have not been subjected to audit or review by the statutory auditors.
- On 10 August 2021, the Company completed issuance and listing of its non-convertible debentures ("NCDs") in terms of Securities and Exchange Board of India ('SEBI') (Issue and Listing of Debt Securities) Regulations and accordingly, the financial results for the quarter and nine months period ended 31 December 2021 are reviewed under regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) ('the Listing Regulations') and including relevant circulars issued by SEBI from time
- 3 During the period, the Company had issued NCDs amounting to Rs. 4,950,000 thousands (listed on stock exchange on 'BSE') and these debentures are repayable after 10 years from the date of issue. Interest is payable on annual basis from 31 March 2025 at the rate of 6% per annum and redeemable at a premium. These NCDs are unsecured.

ICRA has assigned the long-term rating of "BBB -ve (Stable)" to long-term fund based borrowings of the Company.

the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full forms of the quarter and nine month period ended 31 December 2021 financial results are available on the website of BSE (http://www.bseindia.com) For and on behalf of Board of Directors

5 The above is an extract of the detailed format of the quarter and nine month period ended 31 December 2021 Financial Results filed with

Shravan Sharma

ROSSARI BIOTECH LIMITED

CIN: L24100MH2009PLC194818 Regd. Office: 201 A & B, 2nd Floor, Akruti Corporate Park, L.B.S. Marg,

Additional Information on Standalone Financial Results is as follows



Next to G. E. Gardens, Kanjurmarg (W) Mumbai - 400 078 T: +91-22-6123 3800 F: + 91-22- 25796982 E: info@rossarimail.com W: www.rossari.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021.

		R	s. in Million
Particulars	Quarter ended (Unaudited)	Nine months ended (Unaudited)	Quarter ended (Unaudited)
	31st December, 2021	31st December, 2021	31st December, 202
Total income from operations Net Profit for the period	4,284.16	10,440.42	2,099.83
(before Tax, Exceptional items and/or Extraordinary items) Net Profit for the period before tax	319.47	1,009.96	283.76
(after Exceptional items and/or Extraordinary items) Net Profit for the period after tax	319.47	1,009.96	283.76
(after Exceptional items and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	225.39	733,11	216.19
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	224.45	732.41	215.66
Paid up Equity Share Capital (Face value of Rs 2 per share) Other Equity	110.11	110,11	103.86
Earnings per equity share (in Rs.)			
Basic (Not annualized)	4.09	13.37	4.16
Diluted (Not annualized)	4.07	13.29	4.11

	Quarter ended	Nine months ended	Quarter ended
Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
raiticulais	31st December, 2021	31st December, 2021	31st December, 2020
Total income from operations	2,686.44	8,112.03	2,057.57
Profit Before Tax	244.95	849.64	272.90
Profit After Tax	182.68	626.00	206.43

Note

(a)

(b)

(c)

for Archidply Decor Ltd.,

Shyam Daga

Managing Director

- . The Consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14" February, 2022. A review of the above interim financial results has been carried out by the statutory auditors.
- . The above is an extract of detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of the Company i.e. www.rossari.com.

For ROSSARI BIOTECH LIMITED

Place: MUMBAI Date: 14" FEBRUARY, 2022

EDWARD MENEZES EXECUTIVE CHAIRMAN DIN:00149205

ASIAN ENERGY SERVICES LIMITED (formerly Asian Oilfield Services Limited)

CIN: L23200MH1992PLC318353

Regd Office: 3B, 3rd Floor, Omkar Esquare, Chunabhatti Signal, Eastern Express Highway, Sion (East), Mumbai – 400 022, Maharashtra, India Tel. No.: 022-42441100 Fax No.: 022-42441120 Website: www.asianenergy.com

EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED CONSULIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021**

(₹ in Lacs except per share data)

	Quarter ended	Nine months ended	Quarter ended
Particulars	31.12.2021	31.12.2021	31.12.2020
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total income from operations (net)	6,998.00	19,856.97	4,617.46
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	607.85	3,057.09	826.58
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	607.85	3,057.09	826.58
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	449.87	2,984.72	820.71
Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	446.06	3,053.89	747.31
Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	3,799.39	3,799.39	3,769.37
Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of previous accounting year)			
Earnings Per Share (before and after extraordinary items) (of ₹ 10/- each)			
Basic : (in ₹)	1.18	7.89	2.18
Diluted: (in ₹)	1.18	7.89	2.17

1. Key standalone financial information is given below:

Place: Mumbai

Date: 14th February, 2022

	Quarter ended	Nine months ended	Quarter ended
Particulars	31.12.2021	31.12.2021	31.12.2020
	Unaudited	Unaudited	Unaudited
Income from operations	6,366.83	19,225.80	3,160.33
Profit / (Loss) before tax	661.20	5,167.32	(96.60)
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	661.20	5,167.32	(96.60)
Total Comprehensive income for the period, net of tax.	502.71	5,093.42	(96.66)

2. The above Consolidated Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 14th February, 2022.

3. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the financial results for the quarter nd nine months ended 31st December, 2021 are available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com and www. nseindia.com and on the Company's website viz. www.asianenergy.com.

For Asian Energy Services Limited (formerly Asian Oilfield Services Limited) Sd/-

Ashutosh Kumar

Whole-time Director & CEO DIN: 06918508

ONE INTERNATIONAL CENTER PRIVATE LIMITED

(formerly known as Indiabulls Real Estate Company Private Limited) Corporate Identity Number (CIN): U70101HR2005PTC077759

Registered Office: Plot No. 448-451, Udyog Vihar, Phase-V, Gurgaon, Haryana - 122016

		(3)	- 3	ž.	(R	s. in millions)	
Particulars		Quarte	r Ended	Nine Mon	ths ended	Year Ended	
		31 December 2021	30 September 2021	31 December 2021	31 December 2020	31 March 2021	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited) (refer note 1)	(Audited)	
1.	Total income from operations	505,36	548.08	1,827.45	2,590.42	3,429.96	
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, and exceptional items)	(292.60)	(28.30)	(160.28)	33.86	258.98	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(3,261.07)	(28.30)	(3,128.75)	33.86	258.98	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	(3,288.33)	(29.75)	(3,158.94)	85.50	379.29	
5.	Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(3,288.33)	(29.75)	(3,158.94)	85.50	379.28	
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 per Equity Share)	38.34	38.34	38.34	38.34	38.34	
7.	Reserves (excluding revaluation reserve)	675.04	3,963.37	675.04	3,540.20	3,833.98	
8.	Net Worth*	713.38	4,001.71	713.38	3,578.54	3,872.32	
9.	Paid up debt capital / outstanding debt	25,918.00	26,087.87	25,918.00	29,117.60	28,963.70	
10.	Debt Equity Ratio**	36.33	6.52	36.33	8.14	7.48	
11.	Earnings Per Share (EPS) (EPS not annualized, except for the year ended 31 March 2021)						
	- Basic and Diluted (Amount in Rs.)	(857.69)	(7.76)	(823.94)	22.30	98.93	
12.	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA.	NA	NA	
13.	Debt Service Coverage Ratio***	0.51	0.47	0.58	0.84	0.84	
14.	Interest Service Coverage Ratio****	0.68	0.60	0.74	1.03	1.03	

Debt equity ratio = Debt/Equity and Equity = Equity share capital + Instruments entirely equity in nature + Other equity *Debt service coverage ratio = Earning before depreciation, interest and tax/(Interest expense# + Principal repayment (excluding

****Interest service coverage ratio = Earning before depreciation, interest and tax/Interest expense# # Interest expense includes interest capitalized

Notes to the Financial Results: These financial results of One International Center Private Limited (formerly Indiabulls Real Estate Company Private Limited) ('the

- Company') for the quarter and nine months period ended 31 December 2021 have been approved by the Board of Directors ('the Board') at its meeting held on 14 February 2022 and reviewed by statutory auditors of the Company. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standards as specified in section 133 of the Companies Act, 2013. Figures for the nine months ended 31 December 2020 have been certified by the management and have not been subjected to audit or review by the statutory auditors. 2 On 12 August 2021, the Company completed issuance and listing of its non-convertible bonds (NCBs') in terms of Securities and Exchange
- Board of India ("SEBI") (Issue and Listing of Debt Securities) Regulations and accordingly, the financial results for the quarter and nine months period ended 31 December 2021 are reviewed under regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) ('the Listing Regulations') and including relevant circulars issued by SEBI from time to time. 3 On 12 August 2021, the Company had issued NCBs amounting to Rs. 4,710 millions (listed on stock exchange on 'BSE') and these bonds
- are repayable after 5 years from the date of issue. Interest is payable on quarterly basis from 30 September 2021 at the rate of 3 months MCLR + spread of 0.33% per annum. These NCBs are secured against Tower 4 assets (land, project assets, receivable, insurance assets and accounts assets). "Additionally, during the period, the Company has made complete repayment of listed non-convertible bonds amount to Rs. 7,250 millions, which were issued on 29 January 2020." 4 ICRA has assigned the long-term rating of "A -ve (Stable)" to long-term fund based borrowings of the Company.
- 5 The above is an extract of the detailed format of the quarter and nine months period ended 31 December 2021 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full
- format of the quarter and nine months period ended 31 December 2021 financial results are available on the website of BSE (http://www.bseindia.com) For and on behalf of Board of Directors

Sumit Bhartia

NUREÇA DrTrust NURECA LIMITED

Regd. Office: Office No. 101, 1st Floor, Udyog Bhavan Sonawala Lane, Goregaon East, Mumbai, Maharashtra · 400063, CIN: L24304MH2016PLC320868 Tel. +91-172-5292900, Email: cs@nureca.com, Website: www.nureca.com

NOTICE FOR FIXATION OF RECORD DATE FOR PAYMENT OF 'INTERIM DIVIDEND' FOR THE FINANCIAL YEAR 2021-22 Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with the Rules framed there under and Regulation 42 of the SEBI (Listing

Friday, 25th February, 2022 as the "Record Date" for the purpose of determining eligible shareholders entitled to receive Interim Dividend for the Financial Year 2021-22 @ Rs. 3/- per equity share of Rs. 10/- each declared by the Board of Directors of the Company at the meeting held on 12th February, 2022. For Nureca Limited Chetna Anand Place: Chandigarh Company Secretary &

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has fixed

PATNA ELECTRIC SUPPLY CO LTD CIN: L40109WB1956PLC02330

Regd. Office: 3 Khetra Das Lane, 1st Floor, Kolkata - 700012 (west Bengal)

Email: pesclco@gmail.com, Website: www.patnaelectricsupplycompany.com Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and half-year ended September 30, 2020 Quarter Nine months Quarter ended ended ended 31.12.2021 31.12.2021 31.12.2020 Particulars (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total income from operations (net) 0.88 2.03 Net Profit/ (Loss) for the period(before Tax, Exceptional and/or Extraordinary (1.62)(1.15)(0.74)Net Profit/(Loss) for the period before tax(after Exceptional and/or Extraordinary Items) (0.74)(1.62)(1.15)Net Profit/(Loss) for the period after tax(after Exceptional and/or Extraordinary Items) (1.62)(1.15)Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (0.74)(1.62)46.77 Equity Share Capital 46.77 Earnings Per Share (of ₹ 5/- each)

NOTES:

Diluted:

Date: 14.02.2022

PARTICULARS

Place : Kolkata

(Not annualised)

Date: 14.02.2022

) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the listed entity Website: www.patnaelectricsupplycompany.com. Ind AS compliant Financial results for the quarter and nine months ended December 31, 2021

(0.08)

their respective meetings held on February 14, 2022. For and on behalf of the Board of Directors

were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at

VISHAL KUMAR SHARMA

Quarter | Quarter | Nine Months | Year Ended

Dec 2021

(0.17)

(0.17)

Managing Director DIN: 07310503

Tuni Textile Mills Limited CIN: L17120MH1987PLC043996

Dec 2021

Regd. Office: Suite 267, Bldg. 5B, 2nd Floor, Mittal Industrial Estate, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 059. Email: info@tunitextiles.com, Web: www.tunitextiles.com Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st Dec 2021

ended 31st ended 31st

Dec 2020

		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	1,340.67	241.63	3,309.56	2,557.09
2	Net Profit / (Loss) for the	,		.,	,
	period (before Tax, Exceptional and/or				
	Extraordinary items	4.73	50.82	15.45	26.03
3	Net Profit / (Loss) for the	•	00.02		
	period before tax (after				
	Exceptional and/or	4.73	50.82	15.45	00.00
4	Extraordinary items Net Profit / (Loss) for the	4.73	50.82	15.45	26.03
٦	period after tax (after				
	Exceptional and/or				
	Extraordinary items	4.68	37.37	6.29	10.65
5	Total Comprehensive Income for the period [Comprising				
	Profit / (Loss) for the period				
	(after tax) and Other				
	Comprehensive Income				
,	(after tax)]	4.69	37.42	6.31	20.54
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	1,306.31	1,306.31	1,306.31	1,306.31
7	Other Equity	1,000.01	1,000.01	(73.66)	(79.97)
8	Earning Per Share (before			` ′	, ,
	Extra-Ordinary items) of				
	Rs. 1/- each (for continuing and discontinued operations)				
(i)		0.00	0.03	0.00	0.01
(1)	b) Diluted	0.00	0.03	0.00	0.01

1.The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the guarter ended 31st Dec 2021 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 31st Dec 2021 is available on the Company website "www.tunitextiles.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

For Tuni Textile Mills Limited

Place: Mumbai Date: February 10, 2022

in the Notice of the EGM.

Narendra Kr. Sureka Managing Director

GLITTEK GRANITES LIMITED

CIN: L14102KA1990PLC023497 Registered Office: Plot No. 42, KIADB Industrial Area, Hoskote,

Bangalore - 562 114. Phone: (080) 27971565/566, Fax: (080) 27971567 www.glittek.com, E-mail: info@glittek.com

NOTICE NOTICE is hereby given that Extra Ordinary General Meeting of the Company will be held on Thursday, 10th, March 2022 at 12.30 p.m. via two-way Video Conferencing ('Vo facility')/Other Audio-Visual Means ('OAVM') ONLY to transact the businesses as set out

In continuation with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 (collectively called 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India Circular dated May 12, 2020 ('SEBI Circular'), it has been decided by MCA and SEBI to allow companies whose EGMs in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the General Circular No. 20/2020 as per

MCAcircular No. 02/2021 dated January, 13, 2021 upto 30th June, 2022. The Company has sent the Notice of EGM on Monday 14th February, 2022, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrars and Transfer Agent ('RTA') and Depository participant(s).

The e-copy of the Notice of the EGM is available on the website of the Company at http://www.glittek.com also be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') at www.bseindia.com. The EGM Notice is also available on the website of Central Depository Service Limited ('CDSL') at www.evotingindia.com. In compliance with Section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of SEBI (LODR)

Regulations, 2015, the Company is providing to its Members, the facility of remote e-voting before the EGM and during the EGM in respect of the businesses to be transacted at the EGM and for this purpose, by electronic means through e-voting Services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) E-voting period will commence from Monday 7th March, 2022 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday 9th March, 2022 (5.00 p.m. IST) As the voting portal would be blocked after voting period is over, shareholders are requested to cast their votes during this period only.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 3rd March 2022 (cut off date) The facility of remote e-voting shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-voting

shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before / during the EGM. The members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend

the EGM but shall not be entitled to cast their vote again. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off i.e. March 3rd, 2022, may

obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the EGM for information purpose only. PROCESS FOR THOSE SHAREHOLDERS WHOSE EMAIL ADDRESSES ARE NOT REGISTERED WITH THE DEPOSITORIES FOR OBTAINING LOGIN CREDENTIALS

FOR E-VOTING FOR THE RESOLUTIONS PROPOSED IN THIS NOTICE: 1. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to

Company/RTAemail id. 2. For Demat shareholders -, please provide Demat account detials (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested

scanned copy of Aadhar Card) to Company/RTA email id. Shareholder will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the CDSL e-Voting system. Shareholders may access the same at https://www.evotingindia.com under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholder/members login where the EVSN of Company will

If you have any queries or issues regarding attending EGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, or contact Mr. Moloy Biswas, Regional Manager, Kolkata at Phone (033) 2282-1376 or e-mail: helpdesk.evoting@cdslindia.com or

moloyb@cdslindia.com. under help section. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com/mcssta@ rediffmail.com or call on 022-23058542/43.

FURTHER NOTICE is also given pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with Regulation 42 of SEBI (LODR) Regulation, 2015, the Registrar of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 3rd March 2022 to Thursday 10th March, 2022 (both days inclusive) for the purpose of Extra Ordinary General Meeting. For Glittek Granites Limited

Lata Bagri

Date: 14 Feburary 2022 financialexp.epap.in Director [DIN: 07380246]

Date: 14 Feburary 2022

Place : Mumbai

Director [DIN: 07726897]

Date: Monday February 14th, 2022

Place: Bangalore

Company Secretary & Compliance Officer

2021

ended 31st | 31st March

(0.12)

(0.12)



To Place your Tender/Notice Ads.

FREE PRESS JOURNAL

नव @शक्ति

Please mail us at:

ad@fpj.co.in mail@fpj.co.in **2** 022 - 69028000

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कती करण्यापवीं त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE TO CHANGE MY NAME FROM SIDDHESH RAVINDRA KARGUTKAR TO SIDDHESH RAVINDRANATH KARGUTKAR FOR ALL FUTURE PURPOSES. CL-21497 I HAVE TO CHANGE MY NAME FROM RAVINDRA KARGUTKAR TO RAVINDRANATH KARGUTKAR FOR ALL FUTURE PURPOSES. CL-21497 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH MOHAMAD BABAMIYAN JAWED TO MOHAMMAD JAWED BABAMIYAN SHAIKH AS PER GOVT. OF MAHA GAZETTE NO: (M-21164186). CL-209 I HAVE CHANGED MY NAME FROM NITEE SURYAKANT POWLE TO NEETEE VITHAL DESALAS PER GOVT. OF MAHA. GAZETTE

NO: (M-21166095). CL-209 A HAVE CHANGED MY NAME FROM RAFIQUE MOHD KHAN TO RAFI MOHAMMAD JALIL KHAN AS PER AADHAR CARD NAME TO SUBMIT DAUGHTER PASSPORT FORM PSK MUMBAI. ADD. R. NO. 7, RADHA BHAVAN GAFOOR KHAN ESTATE, KURLA W MUMBAI 400 070.

I HAVE CHANGE MY NAME FROM GAYATRI SAMEER KADAM TO GAYATRI RAJA BHONSALE AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM MISS. NAJMUNNISSA NAZIR AHMED SAYYED TO MRS. NAJMUNNISA MOHAMMAD ANEES KHAN AS PER DOCUMENTS

HAVE CHANGE MY NAME FROM YOGESH SURENDRANATH TIWARI TO : YOGESH TIWARI AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NO (M-21166571) PUBLICATION DATE FEBRUARY 10-16-2022

HAVE CHANGED MY NAME FROM SALIMUDDIN SAYYED / SALIMUDDIN SAYED TO SALIMUDDIN NURUDDIN SAYYED AS PER AADHAR CARD NO: 8835

I HAVE CHANGED MY NAME FROM TEJAS CHANDRAHAS SUVARNA TO THEJAS C SUVARNA AS PER DOCUMENT CL-547 I HAVE CHANGED MY NAME FROM RUPALI SAPAN PATEL TO RUPAL SAPAN PATEL VIDE GOVT OF MAHARASHTRA

GAZETTE (M-21166738) CL-547 A I HAVE CHANGED MY (OLD NAME) GUPTA RAJENDRAPRASAD BADRI TO (NEW NAME) RAJENDRA BADRINATH GUPTA AS PER GAZETTE REGISTRATION NO. (M - 21158818)

I HAVE CHANGED MY NAME FROM DIARA MEHUL BALAR TO DIARA MEHULKUMAR BALAR AS PER DOCUMENTS. CL-615 I HAVE CHANGED MY NAME FROM JINAL MEHUL BALAR TO JINAL MEHULKUMAR BALAR AS PER GOVT AADHAR CARD.

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHUL GOUTAM BALAR TO MEHULKUMAR GOUTAMCHAND BALAR AS PER GOVT. AADHAR CARD. CL-615 B I HAVE CHANGED MY NAME FROM MYRA KUSHAL BALAR TO MYRA KUSHALRAJ BALAR AS PER DOCUMENTS. CL-615 C I HAVE CHANGED MY NAME FROM PEEHU KUSHAL BALAR TO PEEHU KUSHALRAJ BALAR AS PER GOVT AADHAR CARD

CL-615 D I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SAIFULLAH SHAIKH TO SAIFULLAH FAROOQE SHAIKH AS PER DOCUMENTS.

LMS DIPANSY DAYANAND BHATLLHAVE CHANGED MY MINOR SON'S NAME FROM HRIDAAN VIVEK AGGARWAL TO HRIDAAN BHATU AS PER DOCUMENTS. CL-639 A

I HAVE CHANGED MY NAME FROM IBRAHIM HAKIM BASHA SHAIKH TO IBRAHIM HAKIM SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-639 B I HAVE CHANGED MY NAME FROM JAYDA

TO ZAHIDA ASIF SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-639 C I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD SERAJ TO MOHAMMED SIRAJ SHAIKH AS PER AADHAAR CARD NO. 6823 3796 7343. CL-639 D

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHBAJ NIZAMUDDIN KHAN TO SHAHBAZ MOHAMMED NIZAM KHAN AS PER DOCUMENTS. CL-639 E I HAVE CHANGED MY NAME FROM NIZAMUDDIN KHAN TO MOHAMMED NIZAM

KHAN AS PER DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM ROSHAN JAHA / ROSHANJAHAN KHURSHID KHAN TO ROSHAN JAHAN KHAN AS PER DOCUMENTS. CL-639 G I HAVE CHANGED MY NAME FROM HARISHKUMAR GANGADAS BADIANI TO HARISH GANGADAS BADIANI AS PER DOCUMENTS. CL-639 H

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD IBRAHIM IRSHAD SHAIKH TO IBRAHIM IRSHAD SHAIKH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD MOOSA IRSHAD SHAIKH TO MOOSA IRSHAD SHAIKH AS PER DOCUMENTS

CL-639 J I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD ALI IRSHAD SHAIKH TO ALI IRSHAD SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-639 K I HAVE CHANGED MY NAME FROM PILLA DEVRAJ MAYAVAN MADHURAI TO PILLAI DEVRAJ MAYAVAN AS PER DOCUMENT

CL-639 L

I HAVE CHANGED MY NAME FROM THOMAS ROSHEN ANN ARUN TO

ROSHEN JOEL ABRAHAM AS PER DOCUMENTS. CL-639 M नोंदणी कार्यालय: कार्यालय क्र. १०१, १ ला मजला, उद्योग भवन, सोनावाला लेन गोरेगाव पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०० ०६३, सीआयएन: एल२४३०४एमएच२०१६पीएलसी३२०८६८ वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता ''अंतरिम लाभांशाच्या'' प्रदानाकरिता I HAVE CHANGED MY NAME FROM MANSI PRANAV NAIK TO MANSI VADODARIA AS PER DOCUMENTS. CL-639 N

CL-639 P

CL-639 R

SIDDIQUI AS PER DOCUMENTS.

AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM

SIDDIQUE NOOR BANO TO NOOR BANO

ABID HUSSAIN SIDDIQUI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM ABID

SIDDIQUE TO ABID HUSSAIN SIDDIQUE

I HAVE CHANGED MY NAME FROM NEHA

ASHRAF ALI PATHAN AND ALI NEHA TO NEHA SAJID HUSSAIN SIDDIQUI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

YASMEEN PATHAN TO YASMIN ASHRAF ALI SHAIKH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM MR RAJEEV BALAKRISHNAN VENGASSERI TO

MR RAJEEV BALAKRISHNAN AS PER GAZETTE NO. M-21165864 DT.

SARLA IS LEGALLY WEDDED SPOUSE

OF NO 1556680W RANK EX NK NAME RAUT AMBADAS EKNATH PRESENTLY RESIDING ROOM NO Q-01 RBI STAFF

CHANGED MY NAME FROM SARLA TO SARLA AMBADAS RAUT AND DATE OF BIRTH FROM 1990 TO 07 APRIL 1971 AS

NO 14413071K RANK EX HAV NAME

Sanjay nahavi resident of U-12 RBI STAFF QTRS, RAHEJA TOWNSHIP, MALAD (EAST), MUMBAI- 400 097, HAVE

CHANGE MY NAME FROM SANJA

NAHAVI TO SANJAY JAGANNATH

GALPHADE AS PER AFFIDAVI

I HAVE CHANGED MY NAME FROM DEEPAK PARASMAL MEHTA TO DEEPAK

BHOJRAJ MEHTA, ADDRESS: FLAT NO.

B-WING, ONE AVIGHNA PARK, LOWER

PAREL EAST, OPP. BHARAT MATA CINEMA, NEAR CURRY ROAD, PAREL,

MUMBAI 400012, AS PER AADHAR CARD

I HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMAD SHAHABUDDIN SHAMIM KHAN TO SHAHBUDDIN SHAMIM KHAN

HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMED SHAHABUDDIN SHAMIM KHAN TO SHAHABUDDIN SHAMIM KHAN

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHIN SHAMIM KHAN TO SHAHEEN

SHAMIM KHAN AS PER DOCUMENTS. CL-921 B

ब्राईट ब्रदर्स लिमिटेड तीआयएन:एल२५२०९एमएच१९४६पीएलसी००५०५ नोंद. कार्यालय: ऑफिस नं. ९१,९वा मजला, जॉली मेव चेंबर्स नं. २,२२५,निरमन पॉइंट, मुंबई-४०००२१

दूर. क्र.: ८८२८२०४६३५, ईमेल: <u>invcom@brightbrothers.co.in,</u> वेबसाईट: <u>www.brightbrothers.co.in</u>

शुद्धिपत्र

दिनांक १२.०२.२०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्य

जाहिरातमध्ये ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली

तिमाही आणि सहा महिन्याकरिता अलेखापरिक्षित

वित्तीय निष्काषीचा उतारा च्या ऐवजी **३१डिसेंबर**

२०२१ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ माही

करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्काषीचा

संचालक मंडळाच्या आदेशनसा

कर्जदार/ हमीदाराचे नाव

(एलएएन क्र. शाखेचे नाव)

(लॅन क्र. ४०२एचएसएल६७०८३५३० आणि

येथे: फ्लॅट क्र. डी ५०३, मधुविश्व सोसा, बावधन

२. संगीता गोगोई साईकिया (सह-कर्जदार)

दिनांक : १५.०२.२०२२, ठिकाण : महाराष्ट्र

येथे: फ्लॅट क्र. डी ५०३, मधुविश्व सोसा, डी पी रोड

जवळ, पेरिविंकले इंग्रजी माध्यम शाळा, बावधन बुद्रुक,

४०२टीएसएच६७०८३६२८)

१. बिद्युत साईकिया (कर्जदार)

बीके. पणे. महाराष्ट्र - ४११०२१

अरममेंट, पुणे, महाराष्ट्र - ४११०२१

Total income from operations

Equity Share Capital

Basic & Diluted

Net Profit / (Loss) for the period

(Before tax, Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

(After Exceptional and / or Extraordinary items)

(After Exceptional and / or Extraordinary items)

and other Comprehensive Income (After tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve) as showr

in the Audited Balance Sheet of the previous year

(For continuing and discontinued operations)

www.winmoreleasingandholdings.com

Earnings Per Share (of ₹ 10/- each)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After tax)

शाखा: पुणे

बाईट बदर्स लि. करित सुरेश भोजवानी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००३२९६६

CL-847 A

FEBRUARY 10-16, 2022

PER AFFIDAVIT 09/02/2022.

18/01/2022.

NO. 383657132731

AS PER DOCUMENTS.

AS PER DOCUMENTS.

अभिलेख तारीख निश्चिताकरिता सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ सहवाचता त्या अंतर्गत स्थापित नियम आणि I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD FAHIM MANSUR ALI ANSARI TO MOHAMMAD FAHIM MANSUR ALI सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ च्या तरतुर्दीना अनुसरून कंपनीने १२ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे घोषित प्रत्येकी रु. १०/- च्या प्रतिसमभाग रु. ३/- दराने वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता अंतरिम लाभांश प्राप्त करण्यासाठी हक्कदार पात्र ANSARI AS PER DOCUMENTS. CL-639 0 भागधारक ठरविण्यासाठी ''अभिलेख तारीख'' म्हणून **शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२** निश्चित केली आहे. HAVE CHANGED MY NAME FROM SIDDIQUE MOHAMED AQUIB ABID TO MOHAMMED AQUIB ABID HUSSAIN

न्युरेका लिमिटेड

चेतना आनंद

कंपनी सचिव आणि

अनुपालन अधिकारी

NUREÇA DrTrust

ठिकाण: चंदिगड दिनांक: १४.०२.२०२२

चेस ब्राईट स्टील लिमिटेड

नों. कार्यां. : आर-२३७, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया (एमआयडीसी), खाळे, नवी मुंबई-४००७०१. दू. : +९१-२२-२७६०६६७९, **फॅक्स** : + ९१-२२-२७६९०६२७, **ई-मेल :** chasebrightsteel@gmail.con वेबसार्डट : www.chasebright.com, सीआयएन : एल९९९९एमएच१९५९पीएलसी०११४७९ ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ माहीसाठी अलिप्त

	अलेखापरिक्षित वित्तीय नि	कर्षांचे विवर	(रु. लाखात)	
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१/१२/२०२०		मागील वर्षातील संपलेले संलग्न ३ महिने ३१/१२/२०२०
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	٧.98	१७.९५	८.४५
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी	-२१.८३	-96.37	(२५.६०)
Ŋ	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	-२१.८३	-९७.३२	(२५.६०)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	-२१.८३	-96.37	(८.२७)
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	-28.63	-८९.६३	(८.२७)
ξ	समभाग भांडवल	१६७.५०	१६७.५०	१६७.५०
y	राखीव मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)	-१,२०१.६३	-१,२०१.६३	(३०९.६४)
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)- १. मूलभूत आणि २. सौम्यिकृत	-8.30	-२.६३	(0.88)

५ . वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्रर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसमध्ये सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस आणि सूचीबध्द मंडळ (सादरीकरणाच्या युआरएल) www.bseindia.com आणि www.chasebright.com या कंपनीच्या वेबसाईटस्व उपलब्ध आहे.

अविनाश जजोदिय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन ०००७४८८६) दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२२

(नियम 8(1) पहा) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029**) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 13.09.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 20,83,383.78 (रूपये वीस लाख त्र्याऐंशी हजार तीनशे त्र्याऐंशी आणि अठ्याहत्तर पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र.HHLVSH00301014 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 26.06.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार विलास जे. खरात, विलास जे. खरात ; खोली क्रमांक 15, टी 122, जोनास ड्रीम, जुदू कोळीवाडा, एसएनडीटी युनिव्हर्सिटी समोर, सांताक्रूझ पश्चिम, जुदू, मुंबई, महाराष्ट्र - 400049, वर्षा एम खोब्रागडे ; खोली क्रमांक 15, टी 122, जोनास ड्रीम, जुद्द कोळीवाडा, एसएनडीटी युनिव्हर्सिटी समोर, सांताक्रूझ पश्चिम, जुहू, मुंबई, महाराष्ट्र - 400049 कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 10.02.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 20,83,383.78 (रूपये वीस लाख त्र्याऐंशी हजार तीनशे त्र्याऐंशी आणि अठ्याहत्तर पैसे फक्त) पुढील व्याज 26.06.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

फ्लॅट क्र. 110, पहिला मजला, इमारत ए२, अरिहंत अनमोल, सर्व्हे क्रमांक 67, गाव जुवेली, तालुका अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र - 421503.

तारीख: 10.02.2022 अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

कब्जा सचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम

१३(४) सिक्युरिटा इटरस्ट (एन्फासमट) रुल्स, २००२ च्या नियम ८-(१) अन्वय.(जाडपत्र-VI)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी मे. बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन

ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात

सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमुद कर्जदार/सहकर्जदार/हमीदार यांना मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदार/सहकर्जदार/हमीदार यांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून कर्जदार/सहकर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला

सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी मे. बजाज फायनान्स लिमिटेडच्या वतीने ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८-(१) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा

विशेषत: कर्जदार/सहकर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा त्यावरील पुढील व्याजासह खालील नमुद रकमेकरिता बीएफएल च्या प्रथम प्रभाराच्या अधिन

तारण मत्तेचे वर्णन

(स्थावर मिळकत)

बिनशेतजमीनीचे सर्व ते भाग आणि

विभाग वर्णन: फ्लॅट क्र. ९०८,

मोजमापित चटई क्षेत्र ३६५ चौ.फू., सह

जोडलेले टेरेस, मोजमापित ७० चौ.फू.,

नववा मजला, विंग सी, फेझ १, गट क्र.

१५७ प्रिस्टिन सिटी, बाकोरी, पुणे, महाराष्ट्र

पूर्वः गट क्र. १४५, पश्चिमः आतील रोड,

उत्तर: आतील रोड, दक्षिण: गट क्र. १५६

STANDALONE months ended 3 months ended | Year to date for

31.12.2020

Unaudited

3.50

0.34

0.34

0.35

28.07

99.89

0.04

31.12.2021

10.47

1.93

158.72

109.22

161.40

99.89

10.93

WINMORE LEASING & HOLDINGS LTD.

CIN No.: L67120MH1984PLC272432; Website: www.winmoreleasingandholdings.com Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31.12.2021

31.12.2021

3.52

1.29

1.29

1.45

(6.39)

.The above is an extract of the detailed format of Quarterly / Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchang

४१२२०७

Regd. Office : Ashiana 69-C• Bhulabhai Desai Road • Mumbai - 400 026 **Tel. No.** : (022) 23686618 **E-mail Id** : ho@h

कॉर्पोरेट कार्यालय : सेरब्रम आयटी पार्क, बी२ इमारत, ५ वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र – ४११०१४

शाखा कार्यालय : जयवंत इमारत, मुंबई पुणे रोड, महावीर चौक, प्रिय फर्निचर जवळ, चिंचवड, पुणे ४११०१९

रोड. चेंबर (पश्चिम) मुंबई - ४०००८९

Website: www.maninfra.com | CIN:U45201MH1992PTC067019

मेसर्स मन रियल्टर्स ॲन्ड होल्डींग्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी.टी.एस. नं. १९४अ/९/१ (पार्ट), १९४अ/९/३ आणि १९४अ/९/४, सर्व्हे नं. २३६-अ, मौजे घाटकोपर, पंतनगर घाटकोपर (पूर्व), मुंबई येथील "घाटकोपर ॲव्हेन्यू को-ऑप हौसिंग सोसायटीज असोशिऐशन लिमिटेड'' या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पास पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांची SIA/MH/MIS/241561/2021, दिनांक १० फेब्रुवारी २०२२ च्या पत्रान्वये पर्यावरणविषयक परवानगी मिळाली आहे. या परवानगी पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या कार्यालयात व पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या

दिनांक : १२.०२.२०२२ मनन पी. शाह ठिकाण : मुंबई

इंडियन ओव्हरसीज बॅक

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा IOB मेकर टॉवर्स- ई विंग, पाचवा मजला, कफ परेड, मुंबई- ४०० ००५ फोन: २२१७४४१७५/१७६/१८०/१११/१०९, ई-मेल आयडी: iob1998@iob.in

शुद्धिपत्र

दै. नवशक्ती मध्ये ११/२/२०२२ रोजी पान क्र. १२ वर प्रकाशित झालेल्या इंडियन ओव्हरसीज बँक लि. ने जारी केलेल्या ई-लिलावाच्या जाहिरातीमधील कोष्टकात अनु. क्र. ९ समोरील तपशील

खात्याचे नाव: ऱ्हायनो इंटरनॅशनल प्रा. लि.

मालमत्तेचे तपशीलः फ्लॅट क्र. १३ व १४, १ला मजला, सावन प्लाझा को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., (सो. रजि. नं. एनबीओएम/सिडको/एचएसजी/(ओएच)/२६९६/जेटीआर/ २००७-०८), शितल डेअरी आणि ॲक्सिस बँक एटीएम जवळ, प्लॉट क्र. १३८ए, सेक्टर -१९, शितल डेअरी आणि ॲक्सिस बँक एटीएम जवळ, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४००७०९. **राखीव किंमत**: रु. १४०.०० लाख

इअरः रु. १४.०० लाख **बोली वाढ रक्कम**: रु. ०.५० लाख अन्य सर्व तपशिलामध्ये कोणतेही बदल नाहीत.

प्राधिकृत अधिकारी आयओबी

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र. बी–३, वायफाय आयटी पार्क, वागळे

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमृद कर्जदारांस सूचनेतील

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक**

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु)	शार ना
۶.	मस्तकीम अब्दुर रहमान कावरे आणि हिना मुस्तकीम कावरे –	फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, व्हीनस कॉर्नर, ३रा मजला, प्लॉट क्र. ८४, सेक्टर ५०, नेरुळ, नवी मुंबई, महाराष्ट्र, मुंबई-४००७०६/ ०९ फेब्रुवारी, २०२२	जून २५, २०२१ इ. १,६५,४३१.००/-	नः मुंब
٦.	एलबीएनएमयुएम००००१७१७०२९ राजेश कुमार आणि मंजू राजेश वर्मा-	प्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, हेक्स सिटी रोहिंजन, सब्हें क्र. ५५, ५ए१ ५५, ५ए२, मुंब्रा पनवेल	जून २१, २०२१	मुं
₹.	एलबीएमयुएम००००३६८४२१९ सबिहा फहाद राजापकर आणि फहाद महबूब	रोड, रोहिंजन, महाराष्ट्र, पनवेल- ४१० २०६/ ०९ फेब्रुवारी, २०२२ २०४, २रा मजला, प्राकृति स्पर्श वाजे, प्राकृति स्पर्श बिल्डिंग ३, पनवेल, गट क्र. १०९, हिस्सा	रु. १६,६३,३३८.००/- जून २५, २०२१	मुं
٧.	राजापकर- एलबीएमयुएम००००४८८३३४१ गोमथी रमेश आणि रमेश रामास्वामी पदयाची-	क्र. ३, महाराष्ट्र, पनवेल- ४१०२०६/ ०९ फेब्रुवारी, २०२२ १०३, श्ला मजला, ईंडन गार्डन, ए विंग, बिल्डिंग १, पोयंजे पनवेल, ९०/१ए ७, महाराष्ट्र,	रु. १२,००,१३६.००/- जुन २५, २०२१	ij
	एलबीएमयुएम००००४९४२३६९	पनवेल- ४१०२०७/ ०९ फेब्रुवारी, २०२२	रु. २०,००,१९१.००/-	
ч.	सुबीर कुमार रॉय आणि भारती सुबीर रॉय- एलबीएमयुएम०००००९१७७१५	ए/५०३, ओरियन, कॉसमॉस पॅराडाईज, देवदाता नगर जवळ, पोखरण रोड क्र१, ठाणे- पश्चिम, महाराष्ट्र, ठाणे- ४००६०४/ ०९ फेब्रुवारी, २०२२	जून २५, २०२१ रु. १,७७,३२२.००/-	Ħ
ξ.	संध्या दीपक कांचर आणि दीपक कृष्णा कांचर- एलबीएमयुएम००००२९९८५८५ आणि एलबीएमयुएम००००२९५४९४९	युनिट क्र. १२१, १ला मजला, लोढा सुप्रीमस २, लोढा ग्रँडेझाचे मागे, वागळे इंडस्ट्रियल एरिया, पाचपाखाडी, रोड क्र. २२, एमआयडीसी, प्लॉट क्र. एफ/४ एफ/४/१, महाराष्ट्र, ठाणे– ४००६०७/ ०९ फेब्रुवारी, २०२२	आगस्ट ३१, २०२१ रु. ६२,६१,६२०.१०/-	Į Į
७.	धनाजी शिवाजी भाग्यवंत आणि सुवर्णा धनाजी भाग्यवंत-एलबीएमयुएम०००००५१७१२४	फ्लॅट क्र१०१, साई लीला अपार्टमेंट, लाइन अली, पनवेल, पनवेल, महाराष्ट्र, मुंबई-४१०२०६/ ०९ फेब्रुवारी, २०२२	जून २५, २०२१ रु. २,१७,५३६.२८/-	<u> </u>
८.	परशुराम पाटील आणि वैभव परशुराम पाटील- एलबीपीयुएन०००४८३६८९६, एलबीपीयुएन०००९८४२७०९ आणि एलबीपीयुएन००००१८४३४००	फ्लॅट क्र. ४०३, ४४ मजला, चंद्रलोक अपार्टमेंट, अश्विनी बिल्डिंग, धायरी पुणे, स. क्र. १५२, महाराष्ट्र, पुणे– ४११०४१/ ०९ फेब्रुवारी, २०२२	जून ०८, २०२१ रु. २७,७३,९८६.००/-	τ
۲.	सोनल अभिजीत बोरा, अभिजीत सुरेश बोरा आणि अभिजीत सुरेश बोरा एचयुएफ- एलबीपीयुएन००००२९७४८४० आणि एलबीपीयुएन००००४८०६१२१	बंगला क्र. ४२, तळ आणि पहिला मजला, कुमार पाम स्प्रिंग्स सीएचएसएल, मिळकत क्र. २९२३, सर्व्हें क्र. १२ आणि १३ (भाग), गाव उंद्री, ता. हवेली, जि. पुणे, महाराष्ट्र ४११०४८/ ०९ फेब्रुवारी, २०२२	ऑक्टोबर १३, २०२१ रु. २,१३,५६,१०७.००/-	1
१०.	सुनिल दामोदर पाटील आणि कांचन सुनिल पाटील- एलबीपीयुएन०००५०६३६०५	कार्यालय क्र. ३४८, ३रा मजला, क्लोव्हर सेंटर सीएचएसएल, विंग डी, सर्व्हें क्र. ३९० आणि जीएलआर क्र. २४८ मध्ये ७, मोलेदिना रोड, कॅम्प, जि. पुणे, महाराष्ट्र ४१९००१/ ०९ फेब्रुवारी, २०२२	ऑक्टोबर १५, २०२१ रु. ५३,४२,५९७.९९/-	Ţ
११.	वीणा प्रकाश नासिककर आणि मयुर प्रकाश नासिककर, मयुर पी नासिककर आणि ऋषिकेश नासिककर-एलबीपीयुएन०००४९६४५९६, एलबीपीयुएन०००४९६२०९६, एलबीपीयुएन०००५३३०५६३ आणि	खोली क्र. ०४, २रा मजला, २रा मजला, ''राही चेंबर्स'' लाल बहादुर शास्त्री रोड, सिटी सर्व्हें क्र २०, सदाशिव पेठ, महाराष्ट्र, पुणे-४११०३०/ ०९ फेब्रुवारी, २०२२	जून २४, २०२१ रु. ४१,५४,७७१.००/-	τ
१२.	एलबीपीयुएन००००५९१२२१ झाहिद मुस्तफा तांबोळी आणि मुस्तफा शेख मोहम्मद तांबोळी– एलबीपीयुएन०००५१८७२३६	पलॅट क्र. ३०१, ३रा मजला, इमारत क्र. ए-१, कुमार पामग्रोव्ह, सर्व्हें क्र. १७, हिस्सा क्र. १/१ आणि १/३, गाव कोंडवा बुदुक, ता. हवेली, जि. पुणे, महाराष्ट्र-४११०४८/ ०९ फेब्रुवारी, २०२२	नोव्हेंबर १४, २०२१ रु. ७१,११,८३३.००/-	Ţ
१३.	ऋषिकेश कुमार आणि शुभांगी ऋषिकेश कुमार- एलबीएमयुएम०००३२०६६३०, एलबीएमयुएम०००३२६०२८३ आणि एलबीएमयुएम०००३२०६६३१	प्लॉट क्र. १४०१, १४वा मजला, नेपच्यून, गॅलेक्सी सीएचएसएल, प्लॉट क्र. ११ आणि १५, सेक्टर ३५ एफ घरकुल, सेक्टर २०, खारघर, महाराष्ट्र, नवी मुंबई-४१०२१०/ ०९ फेब्रुवारी, २०२२	सप्टेंबर ०४, २०२१ रु. ६६,२९,००३.००/-	ij
१४.	रिब्बिनल जे नादर आणि जगन्नाथन नादर- एलबीएनएमयुएम००००२३१६१४० जनारंजनी वेंकटेश आणि एस वेंकटेश-	पर्लॅट क्र. ७०३, ७वा मजला, प्लॉट क्र. ९२ ''श्री वृंदावन सीएचएस'' फेज ॥ गाव नावडे पनवेल – ४१०२०६. / ०९ फेब्रुवारी, २०२२	जून ०८, २०२१ रु.१७,४७,६२०.२०/-	Į
१५.	एलबीएमयुएम००००५२४०४४१	पलॅट क्र. ६०२, ६वा मजला, भूपती सी.एच.एस., प्लॉट क्र. १९, सेक्टर-१६, कळंबोली नवी मुंबई, महाराष्ट्र, मुंबई- ४१०२१८/ ०९ फेब्रुवारी, २०२२	सप्टेंबर २७, २०२१ रु. ४१,२५,४७२.९९/-	Ę
१६. १७.	विलास सुदाम पाटील आणि सविता विलास पाटील- एलबीपीव्हीएल००००४९८३६३० हेमंत कुमार परिदा आणि नंदिता हेमंत परिदा-	फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, सी-विंग, बालाजी कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. १२ आणि १३, सेक्टर- ८ई कळंबोली, महाराष्ट्र, नवी मुंबई- ४१०२१८/ ०९ फेब्रुवारी, २०२२ फ्लॅट क्र. १००२, १० वा मजला, बी विंग, जिजाऊ सीएचएसएल, मानस टॉवर, मनमोहन स्वीट्स	सप्टेंबर २७, २०२१ रु. ३६,८६,७०३.००/- मार्च २५, २०२१	प
१८.	एलबीटीएनई००००४८६६५८५ शोभनाथ एस. प्रजापती आणि	जवळ, सेक्टर १७, प्लॉट क्र. ४, ५, ६ आणि ७, कामोठे, महाराष्ट्र, मुंबई- ४१०२०९/ फेब्रुवारी ०९,२०२२ फ्लॅट क्र. ००२, तळमजला, ''तुलसी व्हिला सीएचएस लि.'' सेक्टर क्र. ०६, प्लॉट क्र. ०८,	रु. ६,८८,५३३.००/- मार्च २५, २०२१	,
	रीना शोभनाथ प्रजापती - एलबीएनएमयुएम००००३१५५९४० आणि एलबीएनएमयुएम००००३१६२३८३	करंजाडे, तालुका पनवेल आणि जिल्हा रायगड पनवेल- ४१०२०६./ ०९ फेब्रुवारी, २०२२	ह. १७,८०,५२६.००/-	Į
१९.	राजेश शांताराम गायकवाड आणि रेशमा राजेश गायकवाड – एलबीपीव्हीएल००००५१०४८५९	पलॅट क्र. २०३, २रा मजला, परशुराम सीएचएस बागवान मोहछा लि., पनवेल, ११७४, महाराष्ट्र, पनवेल- ४१०२०६/ फेब्रुवारी ९, २०२२	जून २५, २०२१ रु. १८,६४,४६६.००/-	पन
२०.	शशिकांत शंकर आंभोरे आणि शंकर मुंजली आंभोरे – एलबीपीव्हीएल००००४७४१०५३ आणि एलबीपीव्हीएल००००४८०७३८२	पलॅट क्र. १५, १ला मजला, साई किरण सीएचएसएल, इमारत क्र. एम $=$ ३, नेरे रोड, तालुका $=$ पनवेल, जिल्हा $=$ रायगड, सर्व्हें क्र. २०/५, १९/४(१), १९/५(२)/२, १९/३, गाव $=$ िवपले, पनवेल $=$ ४१०२०६/ ०९ फेब्रुवारी, २०२२	जुलै ०६, २०२१ रु. १५,५६,७४१.००/-	पन
२१.	दिनेश गणपत पाटील आणि संगीता दिनेश पाटील- एलबीएमयुएम००००३९९७३४३ आणि एलबीएमयुएम००००३९९७३४२	पलॅट क्र. एसएस १ बी, मजला क्र. २, सेक्टर- ६, विजय मार्ग, नवीन पनवेल प्लॉट ए ४६, ब्लॉक क्र. ८, महाराष्ट्र, पनवेल- ४१०२०६/ ०९ फेब्रुवारी, २०२२	आगस्ट ११, २०२१ रु. ६,८९,१८८.००/-	Į
२२.	मंदार नाईक आणि मलिश्का मंदार नाईक- एलबीएमयुएम००००५४०१८२८ आणि एलबीएमयुएम००००५४१२९३१	कार्यालय क्र. ६२०, ६वा मजला, ''सॅट्रल फॅसिलिटी बिल्डिंग फ़ूट मार्केट'' प्लॉट क्र. ३ आणि ७, गट क्र. ७९६, सेक्टर क्र. १९एपीएमसी फ़ूट मार्केट, तुर्भे/वाशी, नवी मुंबई तालुका आणि जिल्हा ठाणे- ४००७०५./ ०९ फेब्रुवारी, २०२२	सप्टेंबर १३, २०२१ रु. ७९,३७,३६८.००/-	
२३.	बाळासो बांदु मोहिते, रविंद्र बाळासो मोहिते आणि अरविंद मोहिते-एलबीटीएनई००००२३४८३२९	कार्यालय क्र. ए–२३५, १ला मजला, ए विंग, वाशी प्लाझा, प्लॉट क्र. ८० आणि ८१, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र ४००७०६/ ०९ फेब्रुवारी, २०२२	आगस्ट ०४, २०२१ रु. १४,७९,४९२.००/-	7
२४.	गजानन दगडू खाटल आणि शोभा दगडू खाटल- एलबीएनएमयुएम००००२५५९३७७	आरएच १/ए- ५, तळमजला, सेक्टर क्र. ८, वाशी, महाराष्ट्र, नवी मुंबई- ४००७०३/ ०९ फेब्रुवारी, २०२२	सप्टेंबर २७, २०२१ रु. ५२,४२,३१४.८०/-	; Į
२५.	योगेश मारूती खांडे, मारूती गणपत खांडे आणि रविकिरण मारूती खांडे- एलबीएमयुएम००००४६७४७९८ आणि	फ्लॅट क्र. ए/६५, तळमजला, एसएस-२, सेक्टर क्र. ४, कोपरखैरणे, नवी मुंबई-४००७०९/ ०९ फेब्रुवारी, २०२२	जुलै ०२, २०२१ इ. १२,८२,७६५.००/-	į
२६.	एलबीएमयुएम००००४६९८३३१ सुमन सहा आणि प्रियंका सहा-	फ्लॅट क्र. ८०६, ८वा मजला, बी-विंग, एलिगंटा-बी कासा बेला, पलावा सिटी, निलजे,	आगस्ट ०६, २०२१	-
	एलबीटीएनई००००२४५२२३६	डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र, ठाणे- ४२१२०४/ ०९ फेब्रुवारी, २०२२	₹. ४४,३०,४६९.००/-	
२७.	कोमल रामकुमार पंडित आणि वेंकटेश परिशप्पा भंडारी- एलबीएमयुएम००००४१८५८२०	फ्लॅट क्र. ८०१, ८वा मजला, बी विंग, मेडिटर सीएचएसएल जवळ, कासा रिओ पलावा, कल्याण शिल रोड निलजे, डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र, ठाणे- ४२१ २०४/०९ फेब्रुवारी, २०२२	सप्टेंबर ०४, २०२१ रु. ४६,६७,१४५.००/-	Ţ
२८.	राजू भगत सिंग आणि ईशा राजू सिंग- एलबीकेएलव्हाय००००४०६३७७०	फ्लॅट क्र. ५०२, ५वा मजला, डी विंग, व्होल्गा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., कासा रिओ, निलजे, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, ठाणे- ४२१ २०४/०९ फेब्रुवारी, २०२२	आगस्ट ३१, २०२१ रु. ४०,५८,४१८.००/-	कर -
२९.	राजू सुधाकर साळवे आणि भारती राजू साळवे- एलबीएमयुएम०००००३७८५४० आणि एलबीएमयुएम००००१९४२३६७	फ्लॅट क्र२७, विंग डी, ओम गणेश्वर कृपा सोसायटी, सरस्वती कॉलनी, पांडसे नगर, छेडा रोड, डोंबिवली, महाराष्ट्र, डोंबिवली-४२१ २०१/ ०९ फेब्रुवारी, २०२२	जुलै ०६, २०२१ रु. २,०२,३१९.९०/-	Į
₹∘.	जयसन पौलोस थेक्कुडेन आणि मीना जयसन थेक्कुडेन-एलबीएमयुएम००००१५१०९३३	फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, डी-विंग, इमारत १, लक्ष्मी पार्क, ठाकुर्ली स्टेशन जवळ, गाव- कांचनगाव, ता. कल्याण, ठाकुर्ली (पू), ठाणे ४२१३०१/ ०९ फेब्रुवारी, २०२२	जुलै ०६, २०२१ रु. ३,१३,६२२.००/-	Í
₹₹.	लक्ष्मीकांत कुंभारे आणि उत्तरा लक्ष्मीकांत कुंभारे – एलबीएमयुएम००००१९७०४१०	फलॅट क्र. ४०४, ४था मजला, ए विंग, कोहिनू प्लाझा सीएचएसएल, चक्की नाका जवळ, कल्याण (पूर्व), सन्हें क्र. ५३/ए, हिस्सा क्र. ४/२ ठाणे, महाराष्ट्र – ४२१३०६/ ०९ फेब्रुवारी, २०२२	ऑगस्ट १०, २०२१ इ. १२,७९,५८१.५०/-	Į
₹२.	गौरव सुभाष खताटे आणि शिक्षा गौरव खताटे- एलबीकेएलव्हाय००००४९४११८४	फ्लॅट क्र. ४०५, बी विंग, न्यू कल्याण, मातृछाया अपार्टमेंट संतोषी मातारोड, सिंडिकेट मस्जिदजवळ, कल्याण, महाराष्ट्र, ठाणे-४२१३०१/ ०९ फेब्रुवारी, २०२२	सप्टेंबर ०७, २०२१ रु. १६,८३,२३१.००/-	क -
₹₹.	मोहन विश्वनाथ गांगळ आणि शुभद्रा मोहन गांगळ-	फ्लॅट क्र. ५०१, ५वा मजला, रॉयल रेसिडेन्सी, फेज ॥ सीएचएसएल, इमारत क्र. १०, आधारवाडी	आगस्ट १०, २०२१	Ę
₹४.	एलबीएमयुएम०००२२५३३१६ योगेश श्रीधर साळवे, श्रीधर महादेव साळवे, जाधव पळ्ळवी विष्णु आणि किरण एस साळवे- एलबीटीएनई००००३६९०५१८	चौक, बिर्ला कॉलेज रोड, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र-४२१ ३०१/०९ फेब्रुवारी, २०२२ फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, निरज रिव्हेरा शांतन्, गोदरेज रिव्हर साइडच्या मागे, गाव बारावे कल्याण पश्चिम, स. क्र. १२/२, महाराष्ट्र, ठाणे-४२१३०१/ ०९ फेब्रुवारी, २०२२	ह. १२,९३,२६०.५०/- सप्टेंबर २७, २०२१ ह. ४७,३०,१७१.००/-	5
३५.	रमेश शिवसागर पांडेय आणि रेखा रमेश पांडेय-	फ्लॅट क्र. ५७, ५वा मजला, विंग डी४, ग्रीन फील्ड्स सीएचएसएल, जेव्हीएलआर, मजास	जून १९, २०२१	£
₹६.	एलबीएमयुएम००००४९६९३४१ कॉन्सेप्ट रियल्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एस चंद्रबाबू, एस चंद्रबाबू – कॉन्सेप्ट रियल्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, श्रीकला चंद्रबाबू – कॉन्सेप्ट रियल्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि श्रीकला चंद्रबाबू –	डेपोजवळ, अंधेरी (पूर्व), १७५ ३४ १ भाग, महाराष्ट्र, मुंबई- ४०००९३/ ०९ फेब्रुवारी, २०२२ टुकान क्र. २९, तळमजला, इमारत क्र. ३, सीवूड हेरिटेज सीएचएस लि., प्लॉट क्र. ५०, बेलपाडा, सेक्टर क्र. ४, खारघर, पनवेल, नवी मुंबई, ४१०२१०/ ०९ फेब्रुवारी, २०२२	ह. ९,७८,०२५.००/- सप्टेंबर ०६, २०२१ ह. १०,३३,१३१.००/-	ţ
₹७.	एलबीएनएमयुएम००००५३९२३४४ अरविंद आर गुप्ता आणि बीणा अरविंद गुप्ता-	फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, इमारत क्र. सी २, रुणवाल माय सिटी दिवा मानपाडा रोड, बेटवडे	सप्टेंबर ०७, २०२१	वि
३८.	एलबीव्हीआरआर००००५१६०२२१ अरविंद कुमार महेंद्र तिवारी आणि तरुण कुमार शंभुनाथ चौबे–	रोड दिवा पूर्व, महाराष्ट्र, ठाणे- ४००६१२/ ०९ फेब्रुवारी, २०२२ फ्लॅट क्र. १०३, १ला मजला, ए विंग, ''कृष्णांजली अपार्टमेंट'' दावडी कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पूर्व) ठाणे सर्ल्हें क्र. १२१, ठाणे- ४२१ २०४./ ०९ फेब्रुवारी, २०२२	ह. १७,७९,९६९.००/- जून ०८, २०२१ ह. १६,६९,५८८.००/-	कत -
	एलबीकेएलव्हाय००००२५६४९४७			1

दिनांक : फेब्रुवारी १५, २०२२

under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Nine Months ended Financial Results is available on the websites http://www.msei.in/index.aspx and on the Company's websit

तारीख

०९ फेब्रु २०२१

तारीख आणि रक्कम

२० सप्टेंबर, २०२१

रु. २१,०७,३२१/-

(रुपये एकवीस लाख

सात हजार तीनशे

एकवीस मात्र)

प्राधिकृत अधिकारी, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

31.12.2021

Unaudited

580.87

(387.15)

(387.15)

(411.95)

(419.79)

99.89

(41.24)

CONSOLIDATE

3 months ended 3 months ended | Year to date fo

31.12.2020

Unaudited

910.80

(78.14)

(78.14)

(81.21

(53.50)

99.89

(8.13)

period ended

31.12.2021

Unaudited

1,451.40

(837.15)

(680.36)

(800.70)

(747.82)

99.89

(80.16)

मन रियल्टर्स ॲन्ड होल्डींग्स प्रायव्हेट लिमिटेड Tel: +912242463999 | Fax: +912225251589

जाहीर सूचना http://parivesh.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शाखा अवचाराय इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४०० ६०४.

च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

आयसीआयसीआय बँक लिमिटेड